

68, 7. — 2) m. a) Bein. **Çiva's Çaddāthak.** bei WILS. DHŪTAS. 66, 6. Verz. d. Oxf. H. No. 148, Anf. — b) N. pr. eines Wesens im Gefolge des Skanda MBH. 9, 2578. — c) Löwe **Çaddāthak.** bei WILS. NIGH. Pr. — 3) f. शी viell. Bein. der Durgā Verz. d. B. H. No. 1214. — Vgl. पञ्चमुख.
1. पञ्चवट (पञ्चन् + वट) m. 1) die über die Schulter getragene Opferschnur (fünfdrähtig) TAKI. 2, 7, 14. Vgl. पञ्चावट. — 2) N. pr. eines Mannes RĀGA-TAR. 8, 3501.

2. पञ्चवट (wie eben) 1) n. (wegen des gleichbedeutenden f., zu dem wir kein Substantiv zu ergänzen wissen, fassen wir auch पञ्चवट als ursprüngliches subst., welches wiederum nur n. sein kann) die fünf Feigenbäume, N. pr. einer Localität in der Nähe der Godāvari, wo Rāma eine Zeitlang sich aufhielt: वासं पञ्चवटे तथा R. 4, 3, 18 (13 Gora). gewöhnlich °वटी f. MBH. 3, 7038. R. GOAR. 1, 1, 45. 4, 49. 3, 19. 14. 18. 32, 12. 6, 82, 108. 110, 17. RAEG. 12, 21. 13, 34. Vgl. पञ्चावट. — 2) f. इँ die fünf Feigenbäume, ein zusammenfassender Name für असृतथ, विल्व, वट, धात्री und श्रोतक SKANDA-P. in Hemidibijavatakhanya nach CKDA.

1. पञ्चवर्ग (पञ्चन् + वर्ग) m. eine Gruppe —, eine Reihe von Fünfen R.V. PRAT. 1, 2. M. 7, 154. die fünf Hauptbestandtheile des Körpers (s. u. धातु): अनष्टपञ्चवर्गं उद्भुतं R. GOAR. 2, 118, 27. Die Erklärer glauben, dass auch die fünf Sinne, ja sogar die fünf Opfer gemeint sein könnten. Auch f. इँ (welches, wenn man kein subst. f. dazu ergänzt, doch nur fünf Reihen bedeuten kann): °वल Verz. d. B. H. No. 868. °चक्र Ind. St. 2, 264.

2. पञ्चवर्ग (wie eben) adj. in fünf Reihen —, in fünf Malen vor sich gehend: अभिषेक KĀTJ. ČA. 9, 4, 18.

पञ्चवर्ण (पञ्चन् + वर्ण) 1) adj. fünffarbig UPAG. AV. 8. — 2) m. N. pr. eines Berges HARIV. 8950. — 3) n. N. pr. eines Waldes HARIV. 8952 (पाञ्च ° LANGL.).

पञ्चवर्द्धन (पञ्चन् + वर्द्ध) m. = पञ्चरत्नक NIGH. Pr.

पञ्चवर्षीय (von पञ्चन् + वर्ष) adj. fünf Jahre alt: कुमारं CĀTJ. 14, 137.

पञ्चवल्कल (पञ्चन् + वल्कल) n. die Rinde von fünf bestimmten Bäumen: न्ययोद्युम्बराश्चत्यप्तत्वेतसवल्कलैः | सर्वे रेकत्र संयुक्तैः पञ्चवल्कलम् च्यते ॥ न्ययोद्युम्बराश्चत्यप्तत्विप्यत्पीतनाः | क्षीरिवृत्ताश्च पञ्चैषां वल्कलं पञ्चवल्कलम् || ÇABDAÉ. im CKDA.

पञ्चवार्तीय (von पञ्चन् + वार) n. N. einer an die fünf Winde gerichteten Darbringung beim Rāgasūja CĀT. BA. 5, 2, 4, 4. 9. KĀTJ. ČA. 15, 1, 20.

पञ्चवार्षिक (von पञ्चन् + वर्ष) adj. alle fünf Jahre wiederkehrend BURN. INTR. 394, N. 2; vgl. KÖPEN I, 179. 581. HIOUEN-THSANG I, 6. °महं VJUTP. 133.

पञ्चवार्तिन् (पञ्चन् + वा॒र) adj. mit Fünfen bespannt AV. 10, 8, 8. KĀTJ. 15, 2.

पञ्चविंशि (von पञ्चविंशति) adj. 1) der 25ste CĀT. BA. 4, 6, 1. 18. 8, 4, 8, 15. TBa. 1, 2, 6, 2. VARĀH. BA. 49, 14. 81 (80, a). 18. 97, 5. von Vishṇu als dem 25sten Tattva BHĀG. P. 7, 8, 52. In SŪJAS. 12, 12 erhält Vishṇu das Beiwort पञ्चविंशतिः; doch hat die v. l. पञ्चविंशतिः; vgl. MBH. 12, 11251. IND. ST. 5, 375, N. 2. — 2) aus 25 bestehend, 25 enthaltend: स्तोम VS. 14, 25. AIT. BA. 6, 7, 2. CĀT. BA. 6, 7, 2, 6. 12, 2, 2, 3. TBa. 1, 2, 6, 1. ताएऽन् पञ्चविंशं ब्राह्मणम् Verz. d. B. H. No. 284. IND. ST. 4, 31. fgg. Mit Ergänzung von स्तोम VS. 14, 23. CĀT. BA. 10, 1, 2, 8, 9. — 3) den Pañka-

IV. Theil.

vim̄ça-Stoma darstellend, zu ihm gehörig, mit ihm gefeiert u. s. w. CĀNKA. ČA. 18, 1, 9. PANĀV. BA. 16, 7, 1. श्वैनं प्रायो दिशि वसतो देवाः पञ्चविंशति वसते रेतेनिर्मित्यष्टिष्ठन् (S. i. während 31 Tagen) AIT. BA. 8, 14.

पञ्चविंशक (vom vorherg.) adj. 1) der 25ste BHĀG. P. 3, 26, 15. — 2) aus 25 bestehend: पुरुष MABOPAN. in IND. ST. 2, 6. वयसा °कः: 25 Jahre alt R. III, S. 469.

पञ्चविंशति (पञ्चन् + विंशति) f. fünfundzwanzig VS. 14, 30. CĀT. BA. 7, 3, 1, 43. 10, 1, 2, 8. VARĀH. BA. 11, 10. नैः °शत्या 133, 78. °रात्र adj. KĀTJ. ČA. 24, 2, 22. °गण KAP. 1, 62. वेतालपञ्चविंशति (sic) die 25 Erszählungen des VETĀLA LA. 1.

पञ्चविंशतिका (von पञ्चविंशति) f. eine Zusammenstellung von 25 (Strophen, Erzählungen): वेतालः °LA. 15, 9. नैपालीपदेवताकल्पणा° BURN. LOT. DE LA B. I. 800.

पञ्चविंशतितम (wie eben) adj. der 25ste MBH. 1 und R. 3. 4 in den Unterschrr. des Adhikāja und der Sarga.

पञ्चविंशतिम (wie eben) adj. dass. MBH. 12, 11251.

पञ्चविधि (von पञ्चन् + विधि) adj. fünfartig, fünfach: दृ॑ °CĀT. BA. 10, 2, 6, 16. पञ्च॑ 13, 6, 4, 7. °सूत्र MÜLLER, SL. 210; vgl. पञ्चविधेय.

पञ्चविधेय (wie eben) adj. dass. MÜLLER, SL. 209, N. 2; vgl. 210, N. 3. पञ्चविधिसूत्र IND. ST. 4, 470, सोमसूत्रपञ्चविधान 471 und u. पञ्चविधि.

पञ्चविंदुप्रसूत (पञ्चन् + विंदु + प्रसूत) n. Bez. einer best. Art von Bewegung beim Tanze DAÇAK. 145, 13.

पञ्चवीज (पञ्चन् + वीज) n. eine Zusammenstellung von fünf Samen: 1) von Cardiospermum Halicacabum, Trigonella foenum gracum, Asteraanthus longifolia Nees., Ligusticum Ajowan und Kümmel; 2) von नैपुम, कर्कटी, दातिम, पद्म und वानरी; 3) von Sinapis racemosa, Ligusticum Ajowan, Kümmel, Sesam von Chorasan und Mohn NIGH. Pr.

पञ्चवीरगोष्ठ (पञ्चन् + वीर + गोष्ठ) DAÇAK. 77, 9. तत्पञ्चवीरगोष्ठ यज्ञानपटम् Schol. N. pr. ist weder das ganze Wort, noch पञ्चवीर, da in diesem Falle नामन् nicht fehlen würde.

पञ्चवृत् (पञ्चन् + वृत्) adv. fünfach, fünfmal CĀNKA. GĀB. 1, 8. °वृतम् dass. GOAR. 1, 7, 10.

पञ्चशत (पञ्चन् + शत) 1) n. hundertundfünf LĀT. 4, 3, 18. — 2) fünf hundert: a) n. °शतं दम्: M. 8, 384. मृगान्यञ्चशतं MBH. 3, 15628. °शतानि पुत्राणाम् BAHE. P. 9, 17, 12; hier ist es wohl richtiger getrennt zu schreiben पञ्च शतानि. — b) f. इँ KATHĀS. 44, 77. — c) adj. पञ्चशताङ्कूरान् MBH. 3, 15728. °शतेषु धनुष्य द्वाग. P. 9, 18, 88. — 3) adj. a) in fünf/hundert bestehend (Geldstrafe): दाय्यः °शतं दम् JĀG. 2, 301; vgl. घृष्णशतो दम्: 304. — b) eine Geldstrafe von fünf/hundert (Paga) zahlend: वैष्णव पञ्चशतं कुर्यात्त्रिवं तु सकृष्णिणम् M. 8, 376.

पञ्चशततम (vom vorherg.) adj. der 105te R. 2. 6 in den Unterschrr. der Sarga.

पञ्चशर (पञ्चन् + शर) adj. fünf/pfeilig, in der Liebesgott PRAB. 72, 11. AK. 4, 1, 4, 20. KUMĀRAS. 7, 92.

पञ्चशल s. u. शल.

पञ्चशस् (von पञ्चन्) adv. zu Fünfen BHĀG. P. 3, 20, 13. Verz. d. Oxf. H. 103, a. 5.

पञ्चशस्य (पञ्चन् + शस्य) n. die fünf Kornarten: धान्य, मुद्र, तिल, यज्व and